

राज्यातील बालकांसाठी चाचा नेहरु
बाल महोत्सवास मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक- संकिर्ण-२०२२/प्र.क्र.९९/का-०३
नवीन प्रशासन भवन, तिसरा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक - ३० एप्रिल, २०२५

वाचा :-

- १) महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र.बालगृ-२०१२/प्र.क्र.१६४/का.०३,
दि.४ डिसेंबर, २०१२.

प्रस्तावना :- महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकिय / स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, निराश्रीत, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी ३६ जिल्ह्यांमध्ये व ६ विभागांमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये दुस-या आठवड्यात चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन शासन निर्णय दिनांक ४ डिसेंबर, २०१२ अन्वये करण्यात येते.

२. बाल महोत्सव आयोजनाचे स्वरूप, नियम, पात्रता कार्यपध्दती, खर्चाची मर्यादा इ. बाबींसंदर्भात वाचा क्र.१ येथील शासन निर्णयान्वये बाल महोत्सव आयोजन करण्यात येत आहे. सदर शासन निर्णयान्वये आयोजित करण्यात येणाऱ्या चाचा नेहरु बाल महोत्सवाच्या आयोजनाच्या स्वरूपामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजनाबाबत वाचा क्र. १ येथील शासन निर्णयान्वये स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. सदर बाल महोत्सवाच्या स्वरूपामध्ये सुधारणा करून सन २०२५-२६ या वर्षापासून ६ विभागीय स्तरावर स्वतंत्ररित्या होणारे विभागीय महोत्सव एकाच ठिकाणी आयोजित करून त्यांस राज्यस्तरीय महोत्सवाचे स्वरूप देण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०४३०१३२६०४५५३० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. निलेश ज. पाटील)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई,
२) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय,
३) मा. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,

- ४) मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष/ सदस्य, विधानसभा/ विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई,
- ५) मा.मंत्री, महिला व बाल विकास यांची खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ६) मा.मंत्री, (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ७) मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा/ विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- ८) सर्व विधानसभा सदस्य/विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई,
- ९) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई,
- १०) सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ११) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा),
- १२) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद),
- १३) आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे,
- १४) जिल्हाधिकारी, (सर्व)
- १५) प्रबंधक, उच्च न्यायालय, मुळ शाखा, मुंबई,
- १६) सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई,
- १७) सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सर्व (आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे, यांचे मार्फत)
- १८) सचिव, राज्य माहिती आयोग,
- १९) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
- २०) महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा व अनुज्ञेय) मुंबई/नागपूर,
- २१) महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा परिक्षा), मुंबई/नागपूर,
- २२) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- २३) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- २४) जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सर्व (आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे, यांचे मार्फत)
- २५) सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची मध्यवर्ती कार्यालये, महाराष्ट्र राज्य,
- २६) निवडनस्ती, महिला व बाल विकास विभाग (कार्यासन -०३).